

BRADY & MORRIS ENGINEERING COMPANY LTD.

CIN NO. - L29150MH1946PLC004729

Regd. Office: "Brady House", 12-14, Veer Nariman Road, Fort, Mumbai - 400 001. (India)

Tel.: (022) 22048361-65 • Fax : (022) - 22041855

E-mail : bradys@mtnl.net.in • Website : www.bradys.in

June 06, 2022

To,
BSE Limited,
Department of Corporate Services
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001

Ref: Script Code - 505690

Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing the Financials published in newspaper of The Free Press Journal (in English) and Navshakti (in Marathi) for the quarter and year ended March 31, 2022. The same has been made available on the Company's Website www. bradymorris.in.

You are requested to take note of the same.

Thanking you,

Yours Faithfully,

COMPLIANCE O

For BRADY & MORRIS ENGG. CO. LTD.

Encl: A/a.

OUALITY ASSURED UKAS 180 9991 UKAS 026 Certificate No 87930MS001

WORKS: Factory: Plot No. 326/B, Opp. Govt. Bore Well, Sarsa-Kanera Road, Sarsa Patia,

Village: Kanera, Tal: Matar, Dist: Kheda-387540, • Phone: 9727748933 & 02694 - 288 900

AN ISO 9001: 2008 CERTIFIED COMPANY

SOUTH WESTERN RAILWAY TENDER NOTICE No. 05/2022 Dated 27/05/2022 The undersigned, on behalf of the President of India, invites E-Tender through IREPS only for supply of following items: Tender Closing Time: 14:00 Hrs. Description in Brief Qty. Tender Due on SI. Tender No. 38221183 A Air brake hose coupling complete for brake pipe 4761 Nos. 07-06-2022 38221398 Stack Adjuster Complete type IRSA 600 275 Nos. **07-06-2022** 33221076 Speed Sensor to FTRRIL 290 Nos. 20-06-2022 45.22.1288 D Set of VRLA Battery 110 V 70 AH 42 Sets 13-06-2022 30221458 Side buffer fixing bolt nut and washer 21470 Nos. 15-06-2022 6 30221100 A Axle Box Housing Finished 1800 Nos. 20-06-2022 30221177 Double acting hydraulic shock absorber 817 Nos. 17-06-2022 38221026 Panel Patch plate of size 1500 x 850 x 5 mm 1055 Nos. 22-06-2022 38221030 Panel Patch plate of size 320 x 560 x 5 mm 5208 Nos. 22-06-2022 33225008 Must Change Kit for 3rd Year Maintenance 17-06-2022 69 Set 33225009 Must Change Kit for 3rd Year Maintenance 69 Set | 17-06-2022 77221024 Paint Aluminium brushing for general purpose 54150 Ltr 27-06-2022 13 30221329 A Foot Step arrangement assembly complete 2820 Nos. 27-06-2022 For details log on: www.ireps.gov.in

PUB/116/AAS/PRB/SWR/2022-23 Principal Chief Materials Manager, Hubballi $\textbf{ § S.W.Railways} \quad \textbf{ @ sw_rly} \quad \textbf{ § SWRRLY} \quad \textbf{ § southwestern railway} \quad \textbf{ <math> \odot } \text{SWRRLY}$

Deutsche Investments India Private Limited CIN NO:U65923MH2005PTC153486

Block B1, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (East), Mumbal - 400063

	Extract of Financial Results for the year ended March 31, 2022							
(Currency: Indian Rupees in Millions)								
	Particulars	For the year ended March 31, 2022 (audited)	For the year ended March 31, 2021 (audited)					
1.	Total Income from Operations	1,616.32	1,343.80					
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	255.00	342.22					
3.	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	255.00	342.22					
4.	"Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)"	188.76	250.83					
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	191.38	246.70					
6.	Paid up Equity Share Capital	528.85	528.85					
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	1,402.97	1,383.47					
8.	Securities Premium Account	7,195.80	7,195.80					
9.	Net worth	8,907.27	8,931.91					
10	. Total Outstanding Debt	14,616.13	13,169.26					
11.	. Debt Equity Ratio	1.60	1.45					
12	Basic & Diluted Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing operations)	3.57	4.74					

Notes:

- 1 The above is an extract of the detailed format of quarterly /annual financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of LODR Regulations. The full $\,$ format of the quarterly /annual financial results are available on the website of the Stock Exchange viz. www.nseindia.com and Company's website $https://country.db.com/india/?language_id = 1&kid = india.redirect-en.shortcut\#tab-container-1-other-information-2$
- 2 For the other line items referred in regulation 52 (4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to the National Stock Exchange and can be accessed on the www.nseindia.com.

For Deutsche Investments India Private Limited **Atin Kumar Saha** Aniallee Paatil Place: Mumba Director Director Date: May 30, 2022 DIN:06901962 DIN:0064327

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the

public at large that my client Mrs.

Bharti Bhushan having address

at 301, Building No. 19, Konnark

River City, Koproli, New Panvel

has lost the Original documents being Deed of Conveyance cum

Assignment of her above mentioned flat. My client has

lodged the Police Complaint with

Panyel City Police Station (New Bombay) bearing Complaint No.

1060/2022. My clients dealt sale

of the said flat and needed the

Documents to complete the sale.

Any person (s) has received the

documents, or have any right,

title, interest or claim of any

nature whatsoever or objections

may contact within 7 days from

the date hereof, failing which the

claim of such person/s will be

deemed to have been waived

and/or abandoned or given up

and the same shall not be

Mrs. Sharmista D. Gandhi

A/22, Highland View Society,

Charkop Village, Kandivali

(West), Mumbai-400 067

Advocate High Court

Sd/-

entertained thereafter.

(L) Reliance

Regd.office: 3rd Floor, Maker Chambers IV, 222, Nariman Point, Mumbai - 400 021. Phone: 022-3555 5000. Email: investor.relations@ril.com

CIN: L17110MH1973PLC019786 NOTICE

NOTICE is hereby given that the following equity share certificates which were issued by The Company are stated to have been lost or misplaced. Adhering to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended, the Company has already transferred to the Investor Education and as arienteed, the Company has arready transferred to the investor Education and Protection Fund (IEPF) Authority the equity shares comprised in these share certificates after following the necessary procedure. Consequently, these share certificates automatically stand cancelled and are non-negotiable. Sr. Folio No. Name / Joint Names No. of Certificate Nos. Distinctive Nos

Sr. No.	Folio No.	Name / Joint Names	No. of Shares	Certificate Nos. From - To	Distinctive Nos. From - To
	41064650	Bimla Randhawa	5	14129430-430	331189768-772
		Harbhagwant Singh	5	16695134-134	467446430-434
		Randhawa	94	62744463-463	2226855738-83 I
2	41064692	Harbhagwant Singh	30	54983436-437	1335881691-720
		Randhawa	194	62744464-464	2226855832-025
		Bimla Randhawa	30	62819656-656	2232304065-094
			254	67070269-269	6909382867- I 20
3	30466209	Pradeep Rathi	40	3886617-618	60941639-678
			10	13237034-034	291174863-872
4	36637986	Pradeep Rathi	20	5961886-886	75220759-778
			40	5961886-887	75221839-878
			40	5961887-887	75222239-278
			50	7752754-754	149950391-440
			80	11619281-282	210120595-674
			37	13243210-210	291223981-017
5	36637978	Raj Kumar Rathi	20	5961882-882	71819259-278
			40	5961882-883	75222119-158
			40	7752753-753	149950351-390
			80	11619279-280	210120515-594
			25	13243082-082	291220704-728
6	36653558	Raj Kumar Rathi	20	4430495-495	71819199-218
			5	13237062-062	291175034-038
			25	16628548-548	466016820-844
7	30466110	Rajkumar Rathi	40	3886599-600	60941279-318
			10	7164811-811	144460115-124
			10	10010166-166	180706021-030
			12	12797016-016	257684282-293
			25	16628484-484	466015195-219
8	29372837	Satyanarayana Kuragayala	40	3732214-215	57853579-618
			8	12730089-089	257292497-504
			3	14313477-479	331555928-930
			105	16414341-343	407998835-939
			156	53978348-351	1268366327-482
			312	62657906-906	2224 4523 -542
		Total	1905		

In accordance with Regulation 40 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, transfer of equity shares of the Company in physical form is not permitted. In view of the above, the public is cautioned from purchasing or dealing with these equity share certificates/equity shares in any manner whatsoever. Any person(s) who has/have any claim in respect of the aforesaid equity shares/share certificates, should lodge such clai with the Company's Registrar and Transfer Agents viz. "KFin Technologies Limited" Selenium Tower B, Plot No. 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda Hyderabad - 500 032, within Seven (7) days from the date of publication of this notice, failing which, the Company will proceed to approve any claim for return of the above given equity shares from the IEPF Authority, as and when received from the registered holders/rightful claimants.

For Reliance Industries Limited

Date : June 1, 2022

Savithri Parekh Company Secretary and Compliance Officer

AVI PRODUCTS INDIA LIMITED

	Read, Office: 110, Manish Indl. Estate No. 4, Navahar Road, Vasai (E), Dist., Palchar - 401 210 Email: aviphotochem@gmail.com, Website: www.aviphoto.in Tel: 02502393737							
_								
	AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUA	RTER AND Y	EAR ENDED :	31ST MARCH	, 2022			
		Year Ende	ed					
Sr. No.	Particulars	31-03-2022 (Audited)	31-12-2021 (Unaudited)	31-03-2021 (Audited)	31-03-2022 (Audited)	31-03-2021 (Audited)		
	(Rs. In							
1a 1 2 3 4 5 6 7 8	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	114.97 14.17 14.17 10.10 - 258.46 175.68	112.56 6.23 6.23 6.23 - 258.46 165.58	93.68 16.38 16.38 15.33 - 104.40 53.94	337.09 15.65 15.65 11.58 - 258.46 175.68	254.87 6.75 6.75 5.70 - 104.40 53.94		
	2. Diluted:	0.56	0.34	1.47	0.65	0.55		
N	otes:							

Nes. The above Audited financial results are as per Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and taken on record by the Board o Directors at its meeting held on March 31, 2022 after being reviewed by the Audit Committee and have been Audited by Statutory Auditors of the Company who have issued an

unmodified opinion thereof.
The standalone financial results of the Company for the quarter and year ended 31st March, 2022 have been audited by the Statutory Auditors.
The Company has adopted Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013, read with the relevant rules issued thereunder, from April 01, 2017 and accordingly, these standalone audited financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Ind AS The Turnover and Income of the Quarter and Year ended details are as follows:

The famous and mostle of the dearth and four choices.								
	Net Profit Reconciliation			Year Ended				
Particulars	31-03-2022 (Audited)	31-12-2021 (Unaudited)	31-03-2021 (Audited)	31-03-2022 (Audited)	31-03-2022 (Audited)			
					(Rs. in lacs)			
Turnover	114.97	112.56	93.68	337.09	254.87			
Net Profit/loss after tax 10.10	6,23	15.33	11.58	6.75				
Earning Per Share (Face value of Rs.10)	0.56	0.34	1.47	0.65	0.55			
Basic and Diluted (in Rs) (not annualised)	0.56	0.34	1.47	0.65	0.55			
Previpous period/Year figures have been regrouped/reclassified to make them comparate	ole with those of cu	rrent period/year						

For AVI Products India Limited erly known as AVI Photochem Limited Mr. Avinash Vor

PUBLIC NOTICE This is to inform public in general that we the signatories herein Mr. Romil Purohit aged about 39 years, and Mr. Vrushanl Purohit, aged about 32 years, the sons of Mr. Mukesh Purohit, aged about 62 years and Mrs. Urvashi Purohit, aged about 62 years, both respectively residing at Flat No. 305, Sai Ram Residency, Pimpripada Malad (Fast), Mumbai, whose photographs

are affixed hereto. Public are also informed



Mr. Mukesh Purohit is a glibe talker and would convince people to lend monies for his pet project with an assurance returning the same with interest and would never ever return either the principal or nterest due thereon. Public are warned no to fall victims for his glibe talks and handover monies to him and thereafter regret for the same. Public are also warned that we are the sons of the said Mr. Mukesh Purohit, is in no way concerned with any of his ventures or borrowings and are in no way concerned with any of his ventures or borrowings and are in no way concerned or answerable for refund of the monies lent and advance to ou said father Mr. Mukesh Purohit individually or jointly or any interest due thereon at any present. In fact their such activities has brought disrepute and lots of problems to us leaving us no other alternative other than to disown our father Mr. Mukesh Purohit with immediate effect as we are shamed to call ourselves as the sons of Mr. Mukesh Purohit. If despite the above any one deals with either of the said Mr. Mukesh Purohit, ir any manner or leans and/or advances an monies either with or without interest He/she/they sha**ll** do so at their own risks as to cost and consequences and we the signatory herein shall not be liable or answerable for the same.

Place : Mumbai Date: 02.06.2022

1. MR. ROMIL PUROHIT Add:- 9/419, Leela Nivas 10th Bhaudaj Cross Road, Lane Opp. to BMC Ward Office Matunga, Mumbai 400019 2. MR. VRÚSHANK PUROHIT Add:- Flat No. 305, Sai Ram Residency Pimpripada, Malad (East), Mumbai

ARTEMIS €

Artemis Electricals and Projects Limited (Formerly known as Artemis Electricals Limited)

CIN: L51505MH2009PLC196683

Registered office: Artemis Complex, Gala no. 105 & 108, National Express Highway, Vasai (East) Thane 401208 Phone - 022-26530163 Email Id - contact@artemiselectricals.com, Website: www.artemiselectricals.com

Financial Result for the Quarter and year ended 31 March 2022

(Rs,In Lakhs)									
	Standalone						Consolidated		
		Quarter ended	ł	Year	ended				
Particulars	31st March 2022	31st December 2021	31st March 2021	31st March 2022	31st March 2021	Quarter ended 31st March 2022	Year ended 31st March 2022		
	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)		
Revenue from Operations	1192.98	500.25	802.39	3432.95	4494.58	1192.98	3432.95		
Profit before exceptional items and tax	(402.75)	(1010.02)	147.59	(1489.91)	49.90	(415.99)	(1531.33)		
Profit before Tax	(402.75)	(1010.02)	147.59	(1489.91)	49.90	(415.99)	(1531.33)		
Profit (Loss) for the period	(346.38)	(760.29)	89.26	(1171.08)	16.15	(359.62)	(1202.08)		
Total Comprehensive Income for the period	(329.47)	(760.29)	90.14	(1154.17)	17.04	(342.71)	(1185,17)		
Equity Share Capital				2510.37	2,510.37		2,510.37		
Reserve and Surplus				4453.73	5607.90		4422.73		
Earnings per share									
Basic	(1.38)	(3.03)	0.36	(4.66)	0.07	(1.43)	(4.79)		
Diluted	(1.38)	(3.03)	0.36	(4.66)	0.07	(1.43)	(4.79)		

Notes: The above is an extract of the detailed format of Quarter and year ended 31 March 2022 Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Financial Results for the Quarter and year ended 31 March 2022 are available on the Stock Exchange web sites (www.bseindia.com and Company's website (www.artemiselectricals.com).

As per Regulation 32 of Securities and Exchange Board of India ["SEBI" (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015, read with Circular issued by SEBI. There is no deviation or Variation for proceeds of preferential issue. A Nil Statement on Deviation as on 31st march 2022 duly revised by the Audit Committee of the . Company and available on the Stock Exchange web sites (www.bseindia.com and Company's website (www.artemiselectricals.com),

Mumbai

30th May 2022

For Artemis Electricals and Projects Limited

SHIV KUMAR SINGH Whole time Director and Chief financial officer

Sd/-

DIN 07203370

Notice is hereby given to the public that the flat and the shares more particularly described in the schedule hereunder written is being transferred in name of 1) Mr. Audipudy Satishkumar, legal Mr. heir Audipudy of Krishnamurthy. ALL PERSONS having any claim in respect thereof by way of sale, exchange, gift, mortgage, exchange, gift, mortgage, charge, trust, inheritance, possession ease, lien or otherwise howsoever are requested to inform the same in writing to the undersigned having their flat in Shri Saravana CHS Ltd., P. M. Road, Vile Parle (East), Mumbai-400 057, within 14 days from the date hereof failing which, the claim or claims if any, of such person or persons, will be considered to have been

PUBLIC NOTICE

the transfer shall be completed. SCHEDULE ABOVE REFERRED TO

waived and/or abandoned and

Flat No. 18 on 2nd Floor, of the building of the ShriSaravana CHS Ltd., P. M. Rod, Vile Parle (East), Mumbai-400 057, admeasuring about 650 Sq.ft. of Carpet area, constructed on plot of land bearing CTS No. 1701 in the revenue village-Vile Parle, Taluka-Parleregistration district. Mumbai, Mumbai Suburban District, having no lift and completed in the year 1973 and having 40 fully paid up shares bearing distinctive serial numbers from S. No. 411 to 450, both inclusive of the face value of Rs. 50/- each (Rs. Fifty each) i.e. Rs. 2000/- (Rs. Two thousand only) issued vide share certificate no. 12 dated 8th day of January, 1978, by Shri Saravana CHS Ltd, constructed on plot of land bearing CTS No. 1701 in the revenue village-Vile Parle, Taluka-Parle registration district, Mumbai. Mumbai Suburban District.

For Audipudy Satishkumar

Dated 2nd June. 2022 Place: Mumbai

BRADY & MORRIS ENGG. COMPANY LIMITED

CIN No.:- L29150MH1946PLC004729 Registered Office: 'Brady House', 12-14 Veer Nariman Road Fort, Mumbai 400001.

Tel.: (022)-22048361-65 Fax: (022)-22041855 E-mail: bradys@mtnl.net.in Website: www.bradys.in **EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE** QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2022 (Rs. In Lakhs except EPS)

_	(No. III Editio except E						
Sr.		Q	uarter Ende	Year Ended			
or. No.		31.03.2022	31.12.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2021	
140.		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	
1	Total Income from Operation	1,629.40	1360.48	1210.43	4,735.65	3,886.66	
2	Net Profit/(Loss) for the period						
	(before Tax, Exceptional items)	110.09	113.78	51.53	451.94	266.39	
3	Net Profit / (Loss) for the period before tax						
	(after Exceptional items)	110.09	113.78	51.53	451.94	266.39	
4	Net Profit / (Loss) for the period after tax						
	(after Exceptional items)	88.72	65.16	82.49	319.31	262.85	
5	Total Comprehensive Income for the period						
	[Comprising Profit / (Loss) for the period						
	(after tax) and Other Comprehensive						
	Income (after tax)]	84.24	65.16	92.78	314.83	273.18	
6	Equity Share Capital	225.00	225.00	225.00	225.00	225.00	
7	Reserves (excluding revaluation reserve)						
	as shown in the audited balance sheet of						
	the previous year	-	-	-	764.55	449.72	
8	Earning Per Share (of Rs. 10/- each)						
	(for continuing and discontinued operations)						
	Basic (in Rs.)	3.94	2.90	3.67	14.19	11.68	
	Diluted (in Rs.)	3.94	2.90	3.67	14.19	11.68	
NO	TEQ.						

Place: Mumbai

Date: 28.05.2022

The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('Ind AS'), notified under Section 133 of the Companies Act, 2013, read together with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015.

- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors a their meeting held on 28/05/2022. These results have been subjected to audit by Statutory Auditors of the Company and expressed an unqualified opinion thereon.
- The format of the above results as prescribed in SEBI's Circular CIR/CFD/CMD/15/2015 dated 30th November, 2015 has been modified to comply with the requirements of SEBI's circular dated 5th July, 2016 Ind AS and Schedule III (Division II) of the Companies Act, 2013.
- The Company has considered the possible effects that may result from the pandemic relating to COVID-19 on the financial results. In developing the assumptions relating to the possible future uncertainties in the global economic conditions because of this pandemic, the company, as at the date of approval of these financial results has used internal and external sources of information and economic forecasts. The company has performed sensitivity analysis on the assumptions used and based on current estimates expects that there is no material impact.
- The segmant reporting as defined in Ind AS 108 is not applicable.
- The Figures of the March 31, 2022 and March 31, 2021 quarters are the balancing figures between audited figures in respect of full financial year upto March 31, 2022 and March 31, 2021 and unaudited published year to date figures upto December 31, 2021 and December 31, 2020, being the date of end of the third quarter of the financial year which were subjected to limited review
 - Previous Period's figures have been regrouped / restated, wherever considered necessary to confirm current period classification.

For Brady & Morris Engineering Company Ltd.

Pavan G Morarka Chairman DIN: 00174796

Westerly Retail Private Limited

Registered Office : Seawoods Grand Central Mall, Mall Management office, Lower Ground Floor, Plot No,R-1, Sector 40, Seawoods Railway Station, Navi Mumbai - 400 706 (Maharashtra)

Tel.: 91-22-6280 5000, e-mail: saloni.mehta@nexusmalls.com, website: www.nexusmalls.com CIN No: U45201MH2016FTC282287

Extract of Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2022

(All amounts are in Rupees millions, unless otherwise stated) Sr. No. Particulars Standalone Consolidated Year Ended March 31, 2022 31, 2022 31, 2021 March 31, 2021 31, 2022 arch 31, 2021 (Audited) 1. Total Income from Operations 449.46 431.6 1,312.59 1,005.2 1,312.5 1,005.2 2. Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ (1,267.61 (204.84) (234.06) (1,103.64) (1,267.26) (1.109.63 Net Proft/ (Loss) for the period before Tax (after Exceptional and, or Extra-ordinary items) (204.84 (1,267,26 Net Profit/ (Loss) for the Period after Tax (after Exceptional and (140.50 (1,243.41 (146.16) (943.41) (1,243.06 (949.4 or Extra-ordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income (after Tax)] (140.97) (146.37)(945.55) (1,240.93) (951.55 (1,241.28 6. Paid Up Equity Share Capital 454.00 454.00 454.00 454.00 454.00 454.00 Other Equity / Reserves (excluding Revaluation Reserve) (311.67) (170.69) (311.67) 633.89 (318.01 633.54 3,321.00 3,321,00 3,321.0 8. Securities Premium Account 3,321.00 3,321.00 3,321.00 142.33 142.33 1,087.54 283.31 1,087.89 135.9 9. Net Worth 10. Paid Up Debt Capital/ Outstanding Debt 14,886.17 14,766.34 14,886,17 13,816,49 14,886.1 13,816.49 Debt Equity Ratio 104.59 52.12 104.59 12.70 109.4 12.70 Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - (a) Basic (Rs.) (3.09) (20.78 (27.38 (20.9 (b) Diluted (Rs.) (3.09) (3.22) (20,78) (27.38) (20.91 (27.39) 13. Capital Redemption Reserve 14. Debenture Redemption Reserve Debt Service Coverage ratio 0.66 0.37 0.29 0.3 0.29 16. Interest Service Coverage Ratio 0.33 0.13

> For and on behalf of Board of Directors Westerly Retail Private Limited Sd/-Siddharth Nawa

0.13

Hundred Sixty Nine and Paise Fifty Two

Only) as on 03.03.2022

0.02

0.02

DIN 07916449

Nar

3. RUSHABH ATUL MEHTA

LOAN ACCOU

I. AKASH SU

Sr. No.

Place: Mumbai Date: May 30, 2022 Notes:-

(a) The above is an extract of the detailed format of Annual financial results filed with Bombay Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, The full format of the annual financial results are available on the website of Bombay Stock Exchange i.e. www.bseindia.com,

os referred in regulation 52 (4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made

	ce under section 13(2) of the Securitisation and Reconst cial Assets and Enforcement of Security Interest Act, 200		
me of Borrower(s) (A)	Particulars of Mortgaged property/properties (B)	Date Of NPA (C)	Outstanding amount (Rs.) (D)
UNT NO. HHLPNV00393051 JBHASH RASKAR ITOR OG LUBTECH NUBHASH RASKAR I RAMCHANDRA RASKAR	FLAT NO.110, FIRST FLOOR, BUILDING NO. K7, XRBIA WARAI, WAREDI TARFE WARAI, VANGNI, RAIGARH- 410201, MAHARASHTRA	09.03.2022	Rs. 14,42,189.77/- (Rupees Fourteen Lakh Forty Two Thousand One Hundre Eighty Nine and Paise Seventy Seven Only) as on 09.03.2022
UNT NO. HHLPNV00359472 UMAR SINGH NNAKUMAR SAUKHILAL	FLAT 317, BLDG F3, XRBIA VANGANI, KHADYACHA PADA, KARJAT, RAIGARH-410101, MAHARASHTRA	08.03.2022	Rs. 13,30,089.80/- (Rupees Thirteen Lakh Thirty Thousand Eighty Nine and Paise Eighty Only) as on 08.03.2022
I MUNNAKUMAR SINGH DU DEVI			

0.33

(PROPRIET SOLUTION) SUNITA SU . SUBHASH LOAN ACCOU MUNNA KU ALIAS MUN SINGH 2. INDU DEVI ALIAS INDU FLAT NO. 306, BULD NO. A5, XRBIA WARAI TARFE, KARJAT, RAIGARH-410101, MAHARASHTRA Eight Eight Eight Hundred LOAN ACCOUNT NO. HHLVSH00368568 Eighty Eight Thousand Eight Hundred Twenty Two and Paise Eighty Eight Only) as on 09.03.2022 MITHALI AL P.IAISWAL 2. MAJU M. JAISWAL LOAN ACCOUNT NO. HHLVSH00300269

1. DINESH RAJARAM CHILE FLAT NO. 202, 2ND FLOOR, BUILDING NO A6, XRBIA Rs. 12.29.067.61/- (Rupees Twelve Lakh WARAI, S NO. 6/2, 6/3, 9/1, 9/2, 10/2A1, 10/4A/1, 10/6, 12/1A/1, 12/6A, 12/5 AND 10/9, WARAI TARFE WAREDI KARJAT, SITUATED VILLAGE WARAI, TALUKA KARJAT, RAIGARH-410/101, MAHARASHTRA Twenty Nine Thousand Sixty Seven and Paise Sixty One Only) as on 09.03.2022 SHEELA DINESH CHILE LOAN ACCOUNT NO. HHLVSH00354253 FLAT NO. 202, 2ND FLOOR, BUILDING NAME-B3, PHASE-1, XRBIA VANGANI, AT POST, KHADYACHA 08.03.2022 Rs. 6,87,165.23/- (Rupees Six Lakh Eighty Seven Thousand One Hundred Sixty Five and Paise Twenty Three 1. ASHOK YADAV 2. REENA ASHOK YADAV PADATAL KARJAT, RAIGAD-410101, MAHARASHTRA Only) as on 08.03.2022 LOAN ACCOUNT NO. HHEBOR00334388 1. MAYUR HARSHUKHLAL KANABAR 2. KASHMIRA MAYUR KANABAR OFFICE NO. 302, THIRD FLOOR, B-WING, DHANA SHREE HEIGHTS, AZAD NAGAR NO. 2, OFF. VEERA DESAI ROAD, ANDHERI (W), MUMBAI-400053, Rs. 30,44,505.93/- (Rupees Thirty Lakh Forty Four Thousand Five Hundred Five 04.03.2022 and Paise Ninety Three Only) as on MAHARASHTRA 04.03.2022 FLAT NO. 109, FIRST FLOOR, XRBIA VANGANI, KHADYACHA PADA, RAIGAD – 410221, LOAN ACCOUNT NO. HHLPNV00348376 Rs. 12,29,375.07/- (Rupees Twelve Lakh Twenty Nine Thousand Three Hundred Seventy Five and Paise Seven Only) as . GAUTAM LIMBAJI KHARAT 2. RAJSHREE GAUTAM KHARAT MAHARASHTRA

ALIAS RAJSHRI GAUTAM KHARAT FLAT NO. 2205/6, WING – A, OMKAR SIGNET, MALAD-VILLAGE, TALUKA BORIVALI, MALAD EAST, MUMBAI-400097, MAHARASHTRA Rs. 4,62,710.94/- (Rupees Four Lakh Sixty Two Thousand Seven Hundred Ten and Paise Ninety Four Only) as on 8. LOAN ACCOUNT NO. HHELPM00381711 1. RONALD D'SA 09.03.2022 LOAN ACCOUNT NO. HHLLOW00143814
1. ANJANA ATUL MEHTA
2. ATUL PARMANANDAS MEHTA FLAT NO. D1 301, TOWER-D1, INDIABULLS GOLF CITY SAVROLI, NEAR KHALAPUR TOLL NAKA, MUMBAI-PUNE EXPRESS HIGHWAY, RAIGARH-421202, Rs. 1,05,14,169.52/- (Rupees One Crore Five Lakh Fourteen Thousand One

MAHARASHTRA

Rs. 2,22,861.58/- (Rupees Two Lakh Twenty Two Thousand Eight Hundred Sixty One and Paise Fifty Eight Only) as LOAN ACCOUNT NO. HHEBOR00472274 1. VARGHESE JACOB 2. VARGHESE SEEMA APARTMENT/UNIT NO. E-1701, 17TH FLOOR, E-WING, OMNIA LAWNS AND BEYOND PHASE-II, ANDHERI, MUMBAI-400060, MAHARASHTRA 08.03.2022 3. MARAEKAT INFOTECH LIMITED on 08.03.2022 11. LOAN ACCOUNT NO. HHEKAL00309490 Rs. 1,00,685.48/- (Rupees One Lakh Six Hundred Eighty Five and Paise Forty Eight Only) as on 14.03.2022 604/B, 6TH FLOOR, AASTHA EVERSHINE, VAISHNOVMATA MANDIR, TITAWALA (E), THANE-421605, MAHARASHTRA 14.03.2022 LOAN ACCOUNT NO. HHEN 1. SANJU ASARAM SALVE 2. KAVITA SANJU SALVE

That the above named borrower(s) have failed to maintain the financial discipline towards their loan account (s) and as per books of accounts maintained in the ordinary course of business by the Company, Column D indicates the outstanding amount.

Due to persistent default in repayment of the Loan amount on the part of the Borrower(s) the above said loan account has been classified by the Company as Non Performing Asset (as on date in Column C) within the guidelines relating to assets classification issued by Regulating Authority. Consequently, notices under Sec. 13(2) of the Act were also issued to each of the borrower.

also issued to each of the borrower. In view of the above, the Company hereby calls upon the above named Borrower(s) to discharge in full his/their liabilities towards the Company by making the payment of the entire outstanding dues indicated in Column D above including up to date interest, costs, and charges within 60 days from the date of publication of this notice, failing which, the Company shall be entitled to take possession of the Mortgaged Property mentioned in Column B above and shall also take such other actions as is available to the

Please note that in terms of provisions of sub-Section (8) of Section 13 of the SARFAESI Act, "A borrower can tender the entire amount of outstanding dues together with all costs, charges and expenses incurred by the Secured Creditor only till the date of publication of the notice for sale of the secured asset(s) by public auction, by inviting quotations, tender from public or by private treaty. Further it may also be noted that in case Borrower fails to redeem the secured asset within aforesaid legally prescribed time frame, Borrower may not be entitled to redeem the property."

тате, Borrower may not be enume to redeem the property.
In terms of provision of sub-Section (13) of Section 13 of the SARFAESIAct, you are hereby prohibited from transferring, either by way of sale, lease or othe the ordinary course of his business) any of the secured assets referred to in the notice, without prior written consent of secured creditor. For Indiabulls Housing Finance Ltd

Place: RAIGAD / NAVI MUMBAI / THANE / MUMBAI Authorized Officer

I HAVE CHANGED MY NAME FROM BENAIFAR ZARIR KERAWALLA TO

BENAIFER ZARIR KERAWALLA AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM

RAHEEM BADSHA TAIYYAB TO RAHEEM BADSHA TAIYABALI SHAIKH AS PER

GOVT. OF MAHARASHTRA GAZETTE NO.

HAVE CHANGED MY NAME FROM

RAHEMATULLA ABDUL KARIM SUNASRA TO

RAHMATULLAH ABDUL KARIM SUNASRA AS

I HAVE CHANGED MY NAME FROM

SHABBI ZEHRA SAEED AHAMAD TO SHABBI ZEHRA RAMEEZ SYED AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM LAXMIBAI GANESH NAGAONKAR TO

SNEHA YOGESH SHIRGAONKAR AS PER

I HAVE CHANGED MY OLD NAME FROM

ASHI MADAN KHANDELWAL TO MY NEW NAME ASHI MADANLAL KHANDELWAL

AS PER MAHARASHTRA GAZETTE NO

I HAVE CHANGED MY OLD NAME FROM SANTOSH NARAYANRAO TAKALE TO MY

NEW NAME SANTOSH NARAYAN TAKALE AS PER AADHAR CARD NO . 9249 5584

I HAVE CHANGED MY NAME FROM DIPALI RAHUL THORAT TO DIPALI RAJENDRA

SAWANT AS PER AADHAR CARD. CL-193

I, KSHAMITA HIMANSHU DESAI HAVE CHANGED MY NAME TO KSHAMITA

HEMANSHU DESAI AS PER DOCUMENTS

I, RITA HAVE CHANGED MY NAME TO RITA CHAMPSHI GOGRI AS PER AADHAR

WE ARE CHANGING THE NAME OF OUR MINOR

DAUGHTER FROM NESSA MUNISH LUND TO NESSA MINESH LUND VIDE AFFIDAVIT DATED

I HAVE CHANGED MY NAME FROM ASHISH KUMAR SINGH TO ASHISH V SINGH AS PER

I, KUSUM GOPAL RAUT D/O, GOPAL RAUT R/O FLAT NO 14, PARIJAT CHS, PLOT NO

54, SECTOR 21, KHARGHAR, NAVI MUMBAI, DIST: RAIGAD, MAHARASHTRA

410210 HAVE CHANGED MY NAME TO

DINESHRI DINANATH GOLATKAR FOR

I CHANGED MY NAME AFTER MARRIAGE

FROM GEETA DHONDU KONDVII KAR OLD

NAME TO UMA SUDHIR DEVLEKAR NEW NAME AS PER AADHAR CARD NO

HEENA IS REAL DAUGHTER OF NO.

PRASAD MAHTO RESIDENT FLAT NO N/21 JALVAYU VIHAR, SECTOR C

HIRANANDANI GARDENS, POWAI, MUMBAI- 400076 HAVE CHANGED MY NAME FROM HEENA TO HEENA MAHTO

AS PER AFFIDAVIT MAY 31,2022. CL-921

14498968H EX NK (TS) PHADTARE SAMBHAJI RAMCHANDRA RESIDENT NITYANAND NAGAR

WAMAN MASTAR CHAWL, ROOM N 04 GHATKOPAR (WEST), MUMBAI 400 086 HAVE

CHANGED MY NAME FROM SWATI TO SWATI SAMBHAJI PHADTRE AND DATE OF BIRTH FROM 24 JUL1973 TO 28 APR 1972 AS PER AFEIDAVIT 31/06/2022

SAVITRI ALIAS SAVITA LEGALLY WEDDED

SPOUSE OF NO 2753156X LATE SEP MAHADEO SHINDE PRESENTLY RESIDENT OF

ROOM NO 10 AHINSA NAGAR CHS BANDRA

(EAST), MUMBAI 400 051 HAVE CHANGED MY

NAME FROM SAVITRI ALIAS SAVITA TO

SAVITA MAHADEV SHINDE AND DATE OF BIRTH FROM 01 JULY1947 TO 01 JAN 1947 AS

PER AFFIDAVIT DTD 01/06/2022.

क्षेत्र हे.आर.

आकार रु.पै.

(ॲड. राजेश रमेश किणी)

खरेदीदारांचे वकील

जाहीर नोटीस

सर्व जनतेस या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, श्रीम. ज्योती सुरेश पाटील व इतर ७,

रा. शिरगाव, ता. वसई व जि. पालघर यांच्या मालकी व कब्जेवहिवाटीची मौजे शिरगाव, ता.

वसई, जि. पालघर यांच्या मालकी व कब्जेवहिवाटीची मौजे शिरगाव, ता. वसई, जि. पालघर

येथील खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत त्यांनी माझे अशिलांस विकी करण्याचे

-: परिशिष्ट :-

तरी सदर जमीन अथवा त्याचे कोणत्याही भागावर कणाचाही खरेदी. बक्षीस. पोटगी

कळवहिवाट, लिज, लिऑन, दान, गहाण अथवा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध

असल्यास त्यांनी सदर नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांचे आत आवश्यक त्या

कागदोपत्री पराव्यासह निम्नस्वाक्षरीकारांचे कार्यालयात सकाळी ९ ते ११ वाजेपावेतो लेखी

हरकत दाखल करावी अन्यथा सदर जमीन अथवा त्याचे कोणत्याही भागाशी कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क. हितसंबंध नाही असे गहीत धरून माझे अशिल सदर जिमनीचे

भूमापन क्र. व उपविभाग

खरेदीचा व्यवहार पूर्ण करतील याची कृपया नोंद घ्यावी.

कार्यालय: फ्लॅट क्र. २०२, किणी अपार्टमेंट, वालई

पाडा रोड, संतोष भुवन, नालासोपारा (पूर्व),

AFFIDAVIT 31/05/2022.

SWATI LEGALLY WEDDED SPOUSE OF NO

EX POCDI. RAJKISHORE

CL-130 C

CL-130 D

CL-130 E

CL-130 F

CL-140

CL-108

CL-109

CL-279

CL-460

DOCUMENTS.

(M- 2228611).

PER DOCUMENTS.

DOCUMENTS.

DOCUMENTS

(M- 2224264)

DOCUMENT.

01-06-2022.

MY AADHAR CARD.

ALL PURPOSES.

744299541762

Love, romance, sex, family relations, job, wealth, home happiness, house, education, marriage, children, luck, work honor, sorrow, illness, etc.

> R. R. Mishra Numerologist, Vastu & Gems ecialist, Former TV & Press Whatsapp & Mobile

9820113194

Watch on YouTube: 🚳 आप और आपका भविष्य

अस्वीकृती

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या कोणत्याही जाहिरातीमध्ये करण्यांत आलेल्या दाव्यांच्या खरेपण किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही. अशा जाहिरातींवर कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांनी स्वतः चौकशी करण्याचे किंवा तजांचा सल्ल घेण्याबाबत वाचकांना सचवण्यांत येते.

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंवा अधिकृत वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्या कोणत्याही जाहिरातीमधील कोणत्याही तथाकथित दिशाभूल करणाऱ्या किंवा बदनामीकारक मजुकरासाठी किंवा त्यामधील दाव्यांसाठी भारतात किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी विधी न्यायालयात किंवा न्यायाधिकरणात नवशक्तिच्या मदक, प्रकाशक, संपादक आणि प्रोप्रायटर यांना जबाबदार धरता येणा नाही. ते दायित्व सर्वस्वी जाहिरातदारांचे असेल न्यामध्ये नवशक्तिची कोणतीही भूमिका असणार नाही.

CHANGE OF NAME

NOTE Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH HUSSAIN HANIF TO MOHD HUSSAIN MOHAMMAD HANIF SHAIKH AS PER AFFIDAVIT DATED:31-5-2022 CL-101 I STATE THAT THE NAMES ANA QUEROBINA RODRIGUES AND QUEROBINA RODRIGUES ARE OF THE SAME PERSON AND HAVE CHANGED MY NAME TO ANA QUEROBINA MENDES AS PER DOCUMENTS. CL-102

I HAVE CHANGED MY NAME FROM SALVI VEENA SITARAM TO S CHANDRAKANT CHALKE AS DOCUMENT. CL-110 I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD

ADNAN ALE HASAN TO MOHD ADNAN ALEY HASAN FAROOQUI AS PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM ALIM KADARSAHEB MUJAWAR TO ALIM KADAR

MUJAWAR, AS PER DOCUMENT I HAVE CHANGED MY NAME FROM MOHMED MALANG SHAIKH / MALANG SHAIKH TO MOHD MALANG SHAIKH AS PER DOCUMENTS. CL-130 I HAVE CHANGED MY NAME FROM MUAZ

MOHAMED HUSAIN HAMDULE TO MUAZ MOHAMED HUSAIN HAMDULAY AS PER HAVE CHANGED MY NAME FROM

ABOOBAKER ISMAIL BATLIWALA TO ABUBAKAR ISMAIL BATLIWALA AS PER DOCUMENTS. CL-130 B

ठरविले आहे.

शिरगाव

ता. वसई, जि. पालघर

PUBLIC NOTICE

My client intends to purchase/acqui **Shah** all rights, title and interest in respec of all that piece or parcel of land bearing Survey No. 14, Hissa No.8, area admeasuring 23 Gunthas, Village Kashi, Tal & Dist. Thane, in short, the said land. An person or persons having any adverse claim right title or interest in the said land o any part thereof either by way o inheritance, mortgage, intimation o mortgage, lease or lien charge, trust easement, adverse possession, claim of a civil court enancy, injunction, exchange, D.R.C. ttachment of the income tax authorities of otherwise howsoever are requested t make the same known in writing along with the supporting documents, to the undersigned at Office No.5, 1st floor, Asmita Orient, Above C.C.D., Mira Road (East) 401107, within seven days from the date o publication hereof, failing which all such claims and/or objections, if any, will be considered as waived and abandoned.

Zaigam Rizvi, Advocates, For, M/s. Zaigam & Jamshed, Advocate Office No. 5, Asmita Orient, Mira Road Place: Mira Road Date: 02/06/202

Place · Mumbai

नमना क्र. ७५ सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय.

बृहन्मुंबई विभाग, बृहन्मुंबई सास्मिरा बिल्डींग, सास्मिरा मार्ग, वरळी, मुंबई-४०० ०३०.

चौकशीची जाहीर नोटीस

फेरफार-अहवाल अर्ज क्रमांक: ACC/X/1223/2022

सार्वजनिक न्यासाचे नाव व नोंदणी क्रमांक Shree Kutchi Sarvoday Nagar Achalgachha Jain Sangh बाबत Shri Amrutlal Pasubhai Gala अर्जदार सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने

कळविण्यात येते की, धर्मादाय उप आयुक्त/सहाय्यक धर्मादाय आयुक्त, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम २२/१९ अन्वये खालील

मुद्यांवर चौकशी करणार आहेत:-(१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरूपाचा आहे काय?

२) खाली निर्दिष्ट केलली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?

(अ) जंगम मिळकत: (वर्णन) Rs. 5000/- (Five thousnad

Rupees Only) (ब) स्थावर मिळकत: (वर्णन) Nil सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीन दिवसांच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य

ते आदेश दिले जातील. ही नोटीस माझ्या सहीनिशी व धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक १२/०५/२०२२ रोजी दिली.

(प्र.) अधिक्षक (न्यास शाखा) सार्वजनिक न्याय नोंदणी कार्यालय. बृहन्मुंबई विभाग,मुंबई

NOTICE CUM ADDENDUM NO. AD/28/2022

THIS NOTICE CUM ADDENDUM SETS OUT THE CHANGES TO BE MADE IN THE STATEMENT OF ADDITIONAL INFORMATION ("SAI") OF MIRAE ASSET MUTUAL FUND ("MAMF/FUND") **CESSATION OF KEY PERSONNEL**

NOTICE is hereby given that, Mr. Krishna Kanhaiya ceases to be 'Chief Financial Officer' of Mirae Asset Investment Managers (India) Private Limited (hereinafter referred to as "the AMC") with effect from

Accordingly, the existing details relating to Mr. Krishna Kanhaiya appearing under the heading 'Information on Key Personnel' under subsection D 'Asset Management Company', under section I 'Information about Sponsor, AMC and Trustee Companies' in the SAI of the Fund hereby stands deleted.

Further, the SAI of MAMF stands amended suitably to reflect the changes as stated above

This notice cum addendum forms an integral part of SAI, as amended from time to time. All other terms and conditions of SAI will remain unchanged.

For and on behalf of the Board of Directors of MIRAE ASSET INVESTMENT MANAGERS (INDIA) PVT. LTD. (Asset Management Company for Mirae Asset Mutual Fund)

AUTHORISED SIGNATORY Date : June 01, 2022

MIRAE ASSET MUTUAL FUND (Investment Manager: Mirae Asset Investment Managers (India) Private Limited) (CIN: U65990MH2019PTC324625). Registered & Corporate Office: 606, Windsor, Off CST Road, Kalina, Santacruz (E), Mumbai - 400098 1800 2090 777 (Toll free), ⊠ customercare@miraeasset.com @ www.miraeassetmf.co.in

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

ब्रॅडी ॲण्ड मॉरिस इंजि. कंपनी लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : 'ब्रॅडी हाऊस', १२-१४, वीर निरमन रोड, फोर्ट, मुंबई-४००००१. फोन : (०२२) २२०४८३६१-६५, फॅक्स : (०२२) २२०४१८५५, ई-मेल : bradys@mtnl.net.in, वेबसाईट : www.bradys.in ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाकरिता

लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

					,, ,	गोडून रु. लाखात	
अनु.		संपलेली तिमाही			संपलेले वर्ष		
क्र.	तपशील	39.03.7077	३१.१२.२०२१	३१.०३.२०२१	३१.०३.२०२२	३१.०३.२०२१	
		लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१,६२९.४०	१३६०.४८	१२१०.४३	४,७३५.६५	३,८८६.६६	
2	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
	(कर, अपवादात्मक बाबीपूर्व)	११०.०९	११३.७८	५१.५३	४५१.९४	२६६.३९	
3	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ						
	नफा/(तोटा) (अपवादात्मक						
	बाबीपश्चात)	११०.०९	११३.७८	५१.५३	४५१.९४	२६६.३९	
γ	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ						
	नफा/(तोटा)(अपवादात्मक						
	बाबीपश्चात)	८८.७२	६५.१६	८२.४९	३१९.३१	२६२.८५	
ų	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक						
	उत्पन्न (कालावधीकरिता नफा/(तोटा)						
	(करपश्चात) आणि इतर सर्व समावेशक						
	उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट)	८४.२४	६५.१६	९२.७८	३१४.८३	२७३.१८	
દ્	समभाग भांडवल	२२५.००	२२५.००	२२५.००	२२५.००	२२५.००	
હ	मागील वर्षाच्या लेखापरिक्षित						
	ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे राखीव						
	(पुनर्मूल्यांकीत राखीव वगळून)	-	-	-	७६४.५५	४४९.७२	
6	प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/-						
	च्या) (अखंडित आणि खंडित						
	परिचालनाकरिता)						
	मूलभूत (रु.)	३.९४	२.९०	३.६७	१४.१९	११.६८	
	सौम्यिकृत (रु.)	3.98	2.90	३.६७	१४.१९	११.६८	

ठिकाण : मंबर्ड

दिनांक : २८.०५.२०२२

- वरील निष्कर्ष कंपनीज (इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस) रूल्स, २०१५ सह एकत्र वाचत कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत अधिसुचित इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्डस (इंड एएस) नसार बनवले आहेत.
- २८/०५/२०२२ रोजी झालेल्या बैठकीत वरील निष्कर्ष लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि संचालक मंडळाने मंजुर केले. ह्या निष्कर्षांचे कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी लेखापरीक्षण केले व त्यावर सुधारणा नसणारे मत व्यक्त केले.
- वरील निष्कर्षाचा मसुदा हा दिनांक ३० नोव्हेंबर, २०१५ रोजीच्या सेबी सर्क्युलर सीआयआर/सीएफडी/सीएमडी/ १५/२०१५ मध्ये विहित केल्यानुसा आहे, जे दिनांक ५ जुलै, २०१६ रोजीचे सेबी सर्क्युलर, इंड एएस आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या परिशिष्ट III (डिव्हिजन II) च्या आवश्यकतेच्या
- अनुपालनात सुधारण्यात आला आहे. कंपनीने वित्तीय निष्कर्षांवरील कोव्हीड-१९ संबंधित साथीमधून उद्भवू शकणाऱ्या प्रभावाला विचारांत घेतले आहे ह्या साथरोगामुळे जागतिक आर्थिक स्थिती मधील शक्य त्या भावी अनिश्चितताशी निगडित अंदाज बांधतांना कंपनीने ह्या वित्तीय निष्कर्षांच्या मंजरीच्या तारखेरोजीस माहितीचे अंतर्गत आणि
- बाह्य स्रोत व आर्थिक भाकीतांचा वापर केला. कंपनीने वापरलेल्या अंदाजांवर संवेदनशील विश्लेषण करून सध्याच्या अंदाजांच्या जोरावर मोठे परिणाम होण्याची अपेक्षा करते. इंड एएस १०८ मधील व्याख्येनसार विभागवार अहवाल लाग नाही.
- ३१ मार्च, २०२२ व ३१ मार्च, २०२१ तिमाहीच्या आकडेवारी ह्या ३१ मार्च, २०२२ व ३१ मार्च, २०२१ पर्यंत संपूर्ण आर्थिक वर्षाच्या संबंधातील लेखापरिक्षित आकडेवारी आणि मर्यादित पुनर्विलोकना अधीन असलेल्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीच्या समाप्तीची तारीख असणाऱ्या ३१ डिसेंबर
- २०२१ आणि ३१ डिसेंबर, २०२० पर्यंतच्या तारखेपर्यंत वर्षाच्या अलेखापरिक्षित प्रकाशित आकडेवारीमधील तौलानिक आकडेवारी आहेत. चाल कालावधीच्या वर्गीकरणाशी ससंगत होण्यासाठी आवश्यकतेनसार मागील कालावधीची आकडेवारी पनर्गठीत/पनर्रचित केली आहे

बॅडी ॲण्ड मॉरिस इंजिनियरिंग कंपनी लि. साठी

सही/-पवन जी. मोरारक अध्यक्ष

डीआयएन : ००१७४७९६

🎧 SB। भारतीय स्टेट बैंक State Bank of India

रिटेल ॲसेट्स, स्मॉल ॲण्ड मिडियम एंटरप्रायझेस सिटी क्रेडिट सेंटर, आरएएसएमईसीसीसी भाईंदर (६११७८) १ला मजला, लॅण्डमार्क बिल्डिंग, मॅक्सस मॉल समोर, भाईंदर पश्चिम जि. ठाणे-४०११०१. दुर. क्र.:- ०२२-२८१४९१०७ ईमेल : sbi.61178@sbi.co.in.

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे स्टेट बँक ऑफ इंडिया (आरएएसएमईसीसीसी), भाईंदर चे प्राधिकत अधिकारी य गात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक १४.०७.२०२१ रोजी मागणी सचना जारी करून कर्जदार **श्री. देवेंद** सावंता ढोबळे आणि हमीदार श्री. महाबला शेट्टी आणि श्री. संतोष पांडुरंग साळवी (कर्ज खाता क्र. ६६००९२६९२३६) यांस सूचनेतील एकुण नमूद रक्कम रु. १,१७,४३१.९१/ – (रुपये एक लाख सतरा हजार चारग्ने एकतीस आणि एक्याणव पैसे मात्र) ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास

रकमेची परंतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने. यादारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे सचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून खालील वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये **२७ मे, २०२२** रोजी घेतला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा स्टेट बँक ऑफ इंडियास रक्कम रु. १,२२,६८१.९१ आणि त्यावरील व्याज आणि इतर प्रभार या रकमेसाठी भाराअधीन राहील

तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टचे कलम १३(८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष

स्थावर मिळकतीचे वर्णन

मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग समाविष्टीत: फ्लॅट क्र. १०३, १ला मजला, बिल्डिंग क्र. ०५, संत चक्रधार बिल्डिंग, संत नगर, विरार, ता. वसई, जि. पालघर. पाधिकत अधिकारी दिनांक • २७ ०५ २०२२ ठेकाण : विरार. जि. पालघ स्टेट बँक ऑफ इंडिया

जाहीर सूचना

देण्यात सूचना याद्वारे यु२४११०एमएच१९८३पीएलसी०१२७४४ धारक कंपनीज् ॲक्ट, २०१३ च्या तरतुदींअंतर्गत असलेली कंपनी ॲफ्को इंडस्ट्रियल ॲण्ड केमिकल्स लिमिटेड आणि ज्यांचा नोंदणीकृत पत्ता येथे ९, वॉलेस स्ट्रिट, फोर्ट, मुंबई - ४०० ००१ यांनी येथे खालील लिखित परिशिष्टात अधिक तपशीलवारपणे वर्णिलेली मिळकत (सदर मिळकत) आमच्या अशीलांना विकण्याचे मंजूर केले आहे.

सर्व किंवा कोणत्याही व्यक्तींना सदर मिळकत किंवा त्यावरील बांधकामित आणि/किंवा बांधकामित होणाऱ्या कोणतेही बिल्ट-अप क्षेत्रे समाविष्टित कोणत्याही भागासंदर्भात किंवा विरोधात विक्री, हस्तांतर, अभिहस्तांकन, अदलाबदल, हक्क, हितसंबंध, शेअर, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, कुळवहिवाट, उप-कुळवहिवाट, परवाना, धारणाधिकार, गहाण, प्रभार, भार, भोगवटा, करार, विश्वस्त, भेट, वारसा, अंत्यदान, निर्वाह, ताबा, विकास हक, स्विधाधिकार हक, मार्गहक, आरक्षण, करार, प्रलंबित वाद, कुटुंब व्यवस्था/तडजोड, कोणतेही न्यायालय किंवा कोणत्याही संबंधित अधिकाऱ्यांचा हुकूम किंवा आदेश, भागीदारी किंवा अन्य कसेहीच्या मार्गे कोणताही दावा, आक्षेप, मार्गणी, शेअर, हक्क, नामाधिकार, हितसंबंध आणि/किंवा लाभ असल्यास याद्वारे तशी लिखित सूचना पुरक दस्तावेजांसह निम्नस्वाक्षरीकारांना ज्यांचा पत्ता १९, भवानी प्लाझा, भवानी शंकर रोड, दादर (पश्चिम), मुंबई - ४०० ०२८ येथे आणि ईमेल आयडी snehali.karkeja@sdassociates.in येथे सदर प्रकाशनाच्या तारखेपासून २१ (एकवीस) दिवसांत द्यावी. कसूर केल्यास, दावा आणि/किंवा आक्षेप जर काही असल्यास ते त्यागित, सोडून दिल्याचे, त्यागित आणि/किंवा परित्यागित असल्याचे समजले जातील.

वरील उल्लेखित परिशिष्ट (सदर मिळकतीचे वर्णन)

पी प्रभाग क्र. ९०४३ (२) आणि ९०४३ (२ए) आणि स्ट्रीट क्र. ३८बी अन्वये

महानगरपालिका दर आणि करांच्या मूल्यांकनकर्ता आणि संकलक यांच्याद्वारे मूल्यांकित आणि सीटीएस क्र. १७१९/४ शी संलियित आणि त्यावर उभारित ओशन व्ह्यू असा ज्ञात बंगला आणि इतर रचना सह विभागलेल्या सर्व्हे क्र. १५१, हिस्सा क्र. १ (भाग) बी, सर्व्हें क्र. १०३ आणि सर्व्हें क्र. १३४ (भाग) धारक जिमनीच्या विभागांमध्ये जे प्लॉटस् आहेत त्यांच्या मालकांसह सार्वजनिक वापराकरिता बांधण्यात येणारा रस्ता आणि आकाशाला मोकळे आणि त्यावर बांधल्या न जाणाऱ्या सदर प्लॉटच्या ईस्टर्न साईडवरील सर्व्हे क्र. १५१ हिस्सा क्र. १ (भाग) ए च्या मोजमापित २६६.५७ चौरस मीटर्सशी संलग्नित ३१८.७० चौरस यार्डस् विभागाचे एकत्रितदेखील आणि सर्व्हे क्र. १५१ हिस्सा क्र. १ (भाग) ए धारक गार्डन म्हणून बांधले जाणारे मोजमापित अंदाजे २८०.२३ चौरस मीटर्सशी संलग्नित ३३५.१६ चौरस यार्डस् विभागाचे एकत्रित सर्व्हे क्र. १५१ हिस्सा क्र. १ (भाग) ए धारक मोजमापित १४६९.२७ चौरस मीटर्स किंवा तत्समशी संलग्नित १७५७.५० चौरस यार्डसुद्वारे समाविष्टित मुंबई शहर आणि मुंबई उपनगराच्या नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्ह्यातील आणि मुंबई उपनगर जिल्ह्यामधील आणि आता बुहन्मुंबईमधील बांद्राच्या नोंद्रणीकृत उप-जिल्ह्यातील तालुका बोरीवलीमधील पूर्वीच्या मालाड लगत येरंगळच्या गावामधील मढ मार्वे रोडच्या वेस्टर्न साईडवर स्थित खाजगी लेआऊट स्किमचा उप प्लॉट क्र. ७बी धारक बिन-शेती जिमनीचे ते सर्व भाग आणि विभाग आणि खालीलप्रमाणे सीमाबद्धता:

उत्तरेला किंवा त्यादिशेने: सर्व्हे क्र. १५१ हिस्सा क्र. १ (भाग) ए धारक प्लॉट क्र. ८ द्वारे; दक्षिणेला किंवा त्यादिशेने: सर्व्हे क्र. १५१ हिस्सा क्र. १ (भाग) ए धारक प्लॉट क्र. ७ए

पश्चिमेला किंवा त्यादिशेने: किनाऱ्याद्वारे; आणि पूर्वेला किंवा त्यादिशेने: सर्व्हे क्र. १०४ धारक जिमनीद्वारे.

दिनांक: २ जून, २०२२

स्नेहाली करकेरा भागीदार सही / -एसडी ॲण्ड असोसिएट्स (वकील आणि सॉलिसिटर्स)

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑप् सिक्युरिटी इन्टरेस्ट ॲक्ट, 2002 (द ॲक्ट) च्या कलम 13(2) अन्वये सूचना अनु. कर्जदाराचे नाव एनपीए दिनाव क्र. 1. कर्ज खाते क्र. HDHLTHN00486081 फ्लॅट क्र. 908, 9 वा मजला, ई विंग, श्रीजी गार्डन , बारवी डॅम रोड, 09.03.2022 09.03.2022 रोजी रु. 22,59,129.47/- (बावीस वळिवली चौक, वळिवली, बदलापूर पश्चिम, ठाणे-421503 लाख एकोणसाठ हजार एकशे एकोणतीस रुपये आणि (डीएचएफएल चा पूर्वीचा खाते क्र. 00000628) सत्तेचाळीस पैसे फक्त) याकोब विठ्ठल पालाडे 2. विशाल पालाडे 3. अनिता वाय. पालाडे 2. कर्ज खाते क्र. HHLBOR00331494 फ्लॅट क्र. 703, 7 वा मजला, सी-विंग, बिल्डिंग क्र. - 3, किणी | 22.03.2022 | 22.03.2022 रोजी रु. 4,62,972/- (चार लाख कॉम्प्लेक्स, यशवत प्राईड, तिब्री रोड, नायगाव पूर्व, सर्व्हे क्र. 345 1. प्रमोद कुमार आवळे 346, 347, 348, ठाणे - 401208, महाराष्ट्र | 2. सुष्मा आवळे 3. कर्ज खाते क्र. HHLPNV00388787 फ्लॅट क्र. 515, 5 वा मजला, एफ2 विंग, एक्सआरबिया वांगणी, 09.03.2022 | 09.03.2022 रोजी रु. 11,30,684.02/- (अकरा लाख तीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी रूपये आणि दोन खड्याचा पाडा, रायगड - 410101, महाराष्ट्र 1. शिवपूजन पटेल 2. प्रेमशीला शिवपूजन पटेल 4. कर्ज खाते क्र. HHLLPM00377434 03.03.2022 | 03.03.2022 रोजी रु. 60,85,948.38/- (साठ लाख युनिट क्र. सी-056, 5 वा मजला, टॉवर-सी, टाटा आमत्रा, पंच्याऐंशी हजार नऊशे अड्डेचाळीस रुपये आणि राजनोली गाव, तालुका भिवडी, जिल्हा ठाणे, ठाणे – 421302, 1. अमित रामधनी सिंह 2. चद्रभान सिंह फ्लॅट क्र. एफ–2, पहिला मजला, श्री गुरुकृपा अपार्टमेंट, उप प्लॉट 07.02.2022 07.02.2022 रोजी रु. 21,42,355.29/- (एकवीस कर्ज खाते क्र. HDHLSHO00486915 क्र. बी3 आणि बी4, प्लॉट क्र. 22 ते 25 आणि प्लॉट क्र. 26 ते 29 लाख बेचाळीस हजार तीनशे पंचावन्न रुपये आणि (डीएचएफएल चा पूर्वीचा खाते क्र. 00003651) एकोणतीस पैसे फक्त) पैकी, नवीन सर्व्हें क्र. 150/1+2+3 आणि 151/1+2, 1 हनुमत विञ्ठल जमादार मजेवाडी, उत्तर सोलापूर, सोलापूर–413003, महाराष्ट्र 2. सरू विठ्ठल जमादार उर्फ सरूबाई विठ्ठल जमादार 6. कर्ज खाते क्र. HHLVRA00231406 फ्लॅट क्र. 304, 3 रा मजला, बिल्डिंग क्र. डी/6, 12/1ए/1, 08.03.2022 | 08.03.2022 रोजी रु. 25,19,232.36/- (पचवीस 12/5 आणि 10/9, नेरुळ, मुंबई - 410201, महाराष्ट्र लाख एकोणीस हजार दोनशे बत्तीस रुपये आणि 1. विनोदराज भास्करराव थोडेती छत्तीस पैसे फक्त) 2. हेलिना विनोदराज थोडेती 7. कर्ज खाते क्र. HHLTHN00224617 14.03.2022 | 14.03.2022 रोजी रु. 47,63,677.24/-17 जी1, 1304, आयबी ग्रीन्स, जुना बॉम्बे-पुणे रोड, पनवेल, (सत्तेचाळीस लाख त्रेसष्ठ हजार सहाशे सत्याहत्तर 1. सचिन कृष्णा शिंदे रायगड, महाराष्ट्र-410210 रुपये आणि चोवीस पैसे फक्त) 2. सानिया सचिन शिंदे 8. कर्ज खाते क्र. HLAPPNV00293798 05.03.2022 | 05.03.2022 रोजी रु. 9,27,673.12/- (नऊ लाख फ्लॅट क्र. 422, 4 था मजला, बिल्डिंग सी3, एक्सआरबिया हिंजेवाडी, दत्तवाडी गाव, तालुका मुळशी, जिल्हा पुणे, पुणे-सत्तावीस हजार सहाशे त्र्याहत्तर रूपये आणि बारा 1 माया ईश्वर काबळे गणेश गणपत काबळे (हमीदार) कर्ज खाते क्र. HDHLVSH00487805 फ्लॅट क्र. 202, 2 रा मजला, अनमोल हाऊस को-ऑपरेटिव्ह 03.03.2022 रोजी रु. 31,67,916.88 /- (एकतीस हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र. 38/ए, सेक्टर - 20 लाख सदुसष्ठ हजार नऊशे सोळा रुपये आणि 1. नदिनी छारी उर्फ नदिनी अभिनदन छारी कोपरखैराने, ठाणे, नवी मुंबई-400709, महाराष्ट्र अङ्ग्याऐंशी पैसे फक्त) 10. कर्ज खाते क्र. HDHLBOI00487158 फ्लॅट क्र. 105, 1 ला मजला, गोकूळ ग्रॅंड-1, सुदरम शाळे जवळ, 23.03.2022 23.03.2022 रोजी रु. 20,38,695.06/- (वीस लाख माहिम गाव, पालघर, जिल्हा पालघर, पालघर (पश्चिम)-अडतीस हजार सहाशे पंच्याण्णव रूपये आणि सहा (डीएचएफएल चा पूर्वीचा खाते क्र. 00003676) 1 सदीप बालाजी चव्हाण 401404, महाराष्ट्र 2. सविता भगवान शिसोदे

वर उल्लेख केलेल्या कर्जदारांनी कर्ज खात्याची आर्थिक शिस्त पाळलेली नाही आणि कंपनीने सर्वसामान्य व्यवहारात भरलेल्या हिशोब पत्रकानुसार प्रत्येक कर्जदाराकडे स्तंभ 'ड' मध्ये दर्शविल्याप्रमाणे थकित रक्कम आहे.

कर्जफेडीमध्ये कर्जदारांनी सातत्याने कुचराई केल्यामुळे कंपनीने कर्जदारांच्या कर्ज खात्यातील कर्ज रक्कम अनुत्पादक मालमता(स्तंभ क मध्ये तारीख अनुसार) म्हणून प्रचलित प्रथेनुसार वगीकृत केली आहे. परिणामी, वरील कायद्याच्या कलम 13(2) खाली प्रत्येक कर्जदाराला सूचित करीत आहेत.

वरील परिस्थिती लक्षात घेऊन, कंपनी वर उल्लेख केलेल्या कर्जदारांना सूचित करीत आहे की, त्याने/त्यांनी ही सूचना प्रसिध्द झाल्यापासून 60 दिवसांच्या आत वर स्तंभ 'ड' मध्ये दर्शविलेल्या थिकत रकमेसह आजपर्यंतचे व्याज, खर्च आणि शुल्क संपूर्ण भरावे, तसे न केल्यास वर स्तंभ 'ब' मध्ये उल्लेख केलेल्या गहाण मालमत्तेचा ताबा घेण्याचा कंपनीला अधिकार राहील. कृपया नोंद घ्या की सरफेत्ती कायद्याच्या खंड 13 च्या उपखंड (8) च्या तरतुदीं अन्वये ''कर्जदार सिक्युअर्ड क्रेडीटर यांची थकबाकीच्या सर्व किमती, शुल्क आणि खर्चासहच्या सर्व रकमेचा ताब्यात असेल्य

वेळेत सिक्युअर्ड ॲसेट्स परत करू शकला नाही तर कर्जदार मालमत्ता परत करण्यास पात्र नसेल. ारफेसी कायद्याच्या खंड 13 च्या उपखंड (13) च्या तरतुदीच्या दृष्टीने, आपण येथे विक्री, भाडेतत्वावर किंवा सूचनेत संदर्भित सुरक्षित मालमत्ता (त्याच्या व्यवसायाच्या सर्वसाधारण वर्ग व्यतिरक्त) सुरक्षित लेनदार च्या पूर्व लिखित समती शिवाय हस्तांतरित करण्यापासून प्रतिबंधित आहात.

ालमत्तेच्या विक्रीची जाहीर लिलाव सूचना, बाली, किमती आमंत्रित करणे, जाहीर निवीदा किंवा खासगी करार प्रकाशित होईपर्यंत भरणा करू शकतो. पुढे याचीही नोंद घ्यावी जर कर्जदार उपरोल्लिखित

स्थळ: ठाणे/मुबई/रायगड/पनवेल/सोलापूर/खालापूर/पुणे/नवी मुबई/पालघर

कृते इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लि प्राधिकृत अधिकारी

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इन्टरेस्ट ॲक्ट, 2002 (द ॲक्ट) च्या कलम 13(2) अन्वये सूचना								
अनु. क्र.	कर्जदारांचे नांव (अ)	गहाण मालमत्तेचा तपशील (ब)	एनपीए दिनाक (क)	थकित रक्कम (रू.) (ड)				
1.	कर्ज खाते क्र. HHLKHP00406439 1. मोमिन इलियास कादर (ग्लोबल साइनचे प्रोप्रायटर) 2. जरीन इलियास मोमिन	फ्लंट क्र. ए-4, 3 रा मजला, सिन्ड्रेलास कॅसल, सी.एस. क्र. 250बी/25, ई वॉर्ड, कोल्हापूर, कोल्हापूर-416003, महाराष्ट्र	13.04.2022	13.04.2022 रोजी रु. 27,13,312.97/- (सत्तावीर लाख तेरा हजार तीनशे बारा रुपये आणि सत्याण्ण पैसे फक्त)				
2.	कर्ज खाते क्र. HHLAHD00401245 1. योगेश सोमनाथ पाडोळे (साई सलाज एजेन्सीजचे प्रोप्रायटर) 2. शारदा योगेश पाडोळे (शारदा एटरप्राइजेसचे प्रोप्रायटर)	फ्लंट क्र. 105, अप्पर स्टिल्ट, तळ मजला, ऑकार फेज – 1, प्लॉट क्र. 1, एस. क्र. 6/1, 6/3, मोरचुदनगर, अहमदनगर, अहमदनगर – 414003, महाराष्ट्र	13.04.2022	13.04.2022 रोजी रु. 24.22,497.54/- (चोवीस लाख बावीस हजार चारशे सत्याण्णव रुपये आणि चोपन्न पैसे फक्त)				
3.	कर्ज खाते क्र. HDHLAHD00489422 (डीएचएफएल चा पूर्वीचा खाते क्र. 00005236) 1. सुनिता जयकुमार फंद 2. ऋषिकेश जयकुमार फंद	फ्लॅट क्र. एफ-1, पहिला मजला, अल्ताफ कॉम्प्लेक्स, एफ.पी. क्र. 668, सी.टी.एस. क्र. 75, टी.पी.एस. क्र. 1, श्री फर्निचर समोर, श्रीरामपूर, अहमदनगर-413709, महाराष्ट्र	12.04.2022	12.04.2022 रोजी रु. 22,55,383.69/- (बावीस लाख पंचावन्न हजार तीनशे त्र्याऐंशी रुपये आणि एकोणसत्तर पैसे फक्त)				
4.	कर्ज खाते क्र. HDHLSNG00486743 (डीएचएफएल चा पूर्वीचा खाते क्र. 00000682) 1. महेश अशोक पाटील 2. प्रतिभा महेश पाटील	सर्व्हें. क्र. 199/बी, प्लॉट क्र. 94, पुंडी रोड, भवानी माता नगर, आनंद सागर शाळेजवळ, तासगाव, सांगली-416312, महाराष्ट्र	12.04.2022	12.04.2022 रोजी रु. 28,09,917.44/- (अञ्चावीर लाख नऊ हजार नऊशे सतरा रुपये आणि चव्वेचाळीस पैसे फक्त)				
5.	कर्ज खाते क्र. HHEGRN00352531 1. प्रवीणकुमार तेजराज बडवळ कम्फर्ट फर्निचरचे प्रोप्रायटर 2. तेजराज धनराज बडवळ 3. अनिता प्रवीण बडवळ	फ्लंट क्र. 402, 4 था मजला, बिल्डिंग क्र. 01, इंद्रप्रस्थ, गाव आणि तालुका – कल्याण, जिल्हा ठाणे, ठाणे– 421301, महाराष्ट्र	27.04.2022	27.04.2022 रोजी रु. 52,13,216.98/- (बावन्न लाख तेरा हजार दोनशे सोळा रुपये आणि अञ्च्याण्णव पैसे फक्त)				
6.	कर्ज खाते क्र. HHLPNV00341897 1. सचिन शर्मा 2. मीनाक्षी सचिन शर्मा	फ्लॅट क्र. 408, बिल्डिंग क्र. जे1, एक्सआरबिया वांगणी, फेज - 2, खड्याचा पाडा, कर्जत, रायगड-410201, महाराष्ट्र	08.03.2022	08.03.2022 रोजी रु. 5,84,507.41/- (पाच लार चौ-याऐंशी हजार पाचशे सात रुपये आणि एक्केचाळ पैसे फक्त)				
7.	कर्ज खाते क्र. HHLVRA00408014 1. राजीव श्रीकात विश्वकर्मा 2. संयोगिता राजीव विश्वकर्मा	अपार्टमेंट क्र. 204, 2 रा मजला, विंग क्र. के, बिल्डिंग क्र. 2, भवानी हाईट्स, सेक्टर क्र. 3, एचडीआयएल लेआऊट, डोंगरे गाव, तालुका वसई, जिल्हा पालघर, ठाणे – 401303, महाराष्ट्र	16.03.2022	16.03.2022 रोजी रु. 29,39,061.15/- (एकोणत लाख एकोणचाळीस हजार एकसष्ठ रुपये आणि पर पैसे फक्त)				
8.	कर्ज खाते क्र. HHLAND00473280 1. वाजीदअली सय्यद (स्टार सिप्स एन बाइट्सचे प्रोप्रायटर) 2. झरीन वाजीदअली सय्यद	फ्लंट क्र. 005, तळ मजला, ऑलिम्पिओ रिव्हरसाईड, बिल्डिंग क्र. सी2, अवसारे गाव, नेरळ, रायगड-402201, महाराष्ट्र	16.03.2022	16.03.2022 रोजी रु. 18,60,089.51/- (अंतरा लाख साठ हजार एकोणनव्वद रुपये आणि एकावः पैसे फक्त)				
9.	कर्ज खाते क्र. HHLBOI00418218 1. मुस्तफा असगर कुटियानवाला 2. असगर के. कुटियानवाला (हमीदार)	फ्लॅट क्र. 408, 4 था मजला, बिल्डिंग क्र. 11, एनएससी फेज – 1 प्रकल्प, पांचाली, बोइसर (पू), ठाणे – 401501, महाराष्ट्र	16.03.2022	16.03.2022 रोजी रु. 16,71,853.77/- (सोळा लाख एक्काहत्तर हजार आठशे त्रेपन्न रूपये आणि सत्याहत्तर पैसे फक्त)				
10.	कर्ज खाते क्र. HHLKAL00437278 1. परीन एन जोइशेर	फ्लंट क्र. 424, 4 था मजला, जी6 बिल्डिंग, एक्सआरबिया वांगणी, खड्याचा पाडा, वांगणी, रायगड-410101, महाराष्ट्र	09.03.2022	09.03.2022 रोजी रु. 6,56,742.19/- (सहा ला छप्पन्न हजार सातशे बेचाळीस रुपये आणि एकोर्ण				

2. राधा परीन जोइशेर वर उल्लेख केलेल्या कर्जदारांनी कर्ज खात्याची आर्थिक शिस्त पाळलेली नाही आणि कंपनीने सर्वसामान्य व्यवहारात भरलेल्या हिशोब पत्रकांनुसार प्रत्येक कर्जदाराकडे स्तंभ 'ड' मध्ये दर्शविल्याप्रमाण्

कर्जफेडीमध्ये कर्जदारांनी सातत्याने कुचराई केल्यामुळे कंपनीने कर्जदारांच्या कर्ज खात्यातील कर्ज रक्कम अनुत्पादक मालमता(स्तंभ क मध्ये तारीख अनुसार) म्हणून प्रचलित प्रथेनुसार वगीकृत केली आहे. परिणामी, वरील कायद्याच्या कलम 13(2) खाली प्रत्येक कर्जदाराला सूचित करीत आहेत वरील परिस्थिती लक्षात घेऊन, कंपनी वर उल्लेख केलेल्या कर्जदारांना सूचित करीत आहे की, त्याने/त्यांनी ही सूचना प्रसिध्द झाल्यापासून 60 दिवसांच्या आत वर स्तंभ 'ड' मध्ये दर्शविलेल्या थिकत

रकमेसह आजपर्यंतचे व्याज, खर्च आणि शुल्क संपूर्ण भरावे, तसे न केल्यास वर स्तंभ 'ब' मध्ये उल्लेख केलेल्या गहाण मालमत्तेचा ताबा घेण्याचा कंपनीला अधिकार राहील. कृपया नोंद घ्या की सरफेसी कायद्याच्या खंड 13 च्या उपखंड (8) च्या तरतुदीं अन्वये ''कर्जदार सिक्युअर्ड क्रेडीटर यांची थकबाकीच्या सर्व किमती, शुल्क आणि खर्चासहच्या सर्व रकमेचा ताब्यात असेल्या मालमत्तेच्या विक्रीची जाहीर लिलाव सूचना, बाली, किंमती आमंत्रित करणे, जाहीर निवीदा किंवा खासगी करार प्रकाशित होईपर्यंत भरणा करू शकतो. पुढे याचीही नोंद घ्यावी जर कर्जदार उपरोल्लिखित

े वेळेत सिक्युअर्ड ॲसेट्स परत करू शकला नाही तर कर्जदार मालमत्ता परत करण्यास पात्र नसेल. सरफेसी कायद्याच्या खंड 13 च्या उपखंड (13) च्या तरतुदीच्या दृष्टीने, आपण येथे विक्री, भाडेतत्वावर किंवा सूचनेत संदर्भित सुरक्षित मालमत्ता (त्याच्या व्यवसायाच्या सर्वसाधारण वर्ग व्यतिरक्त) सुरक्षित लेनदार च्या पूर्व लिखित समती शिवाय हस्तातरित करण्यापासून प्रतिबधित आहात.

प्राधिकृत अधिकारी

स्थळ: कोल्हापूर/शाहूपूरी/अहमदनगर/सांगली/ठाणे/रायगड/मुंबई